

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे पॅरामेडिकल गटातील प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रमाच्या नवीन/ अधिकच्या तुकड्यांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर सुरु करण्यास मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
शासन निर्णय क्रमांक : व्हीओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता,
मंत्रालय मुख्य इमारत (खोली क्र.२०४), २ रा मजला,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : १३ सप्टेंबर, २०२४

वाचा:

- १) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन शुध्दीपत्रक क्रमांक:व्हीओसी-२०१२/ ५९१/
प्र.क्र.२४५(क)/व्यशि-४, दि. १६ जानेवारी, २०१३
- २) महाराष्ट्र शासन राजपत्रात दि. २० जानेवारी, २०२२ रोजी प्रसिद्ध झालेला महाराष्ट्र
राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ अधिनियम, २०२१
- ३) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग अधिसूचना क्र.व्हीओसी-२०२०/
प्र.क्र.१११/ कौशल्य-२, दि. २५ जानेवारी, २०२२
- ४) संचालक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे पत्र जा.क्र.
मरोकौविमं / का-१/ मान्यता विभाग/२०२१-२२/१५१, दि.३१ जानेवारी, २०२२
- ५) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हीओसी-
२०२०/ प्र.क्र.१११/कौशल्य-२, दि.१६ फेब्रुवारी, २०२२
- ६) संचालक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे पत्र क्र.बैठक/
का.क्र.१२/२०२३/३०३, दि.३१ मार्च, २०२३
- ७) संचालक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे पत्र क्र.का.
क्र.०१/ मान्यता / २०२४/१२२९, दि.२६ जून, २०२४

प्रस्तावना:

औद्योगिककरणातील वाढ, बदलते तंत्रज्ञान, सामाजिक व आर्थिक बदल या बाबींचा विचार करता अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विशिष्ट शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी (ऑन-ऑन कोर्सेस) कमी कालावधीचे व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करून अशा विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारास चालना (Employability) मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक असणा-या व्यवसाय शिक्षणाची गरज भागविण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली सन १९८६ मध्ये महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण मंडळाची (सध्याचे नाव महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ) स्थापना झाली. या मंडळामार्फत रोजगार व स्वयंरोजगार या उद्दिष्टपूर्तीसाठी व्यवसायभिमुख अभ्यासक्रम चालविण्यांत येतात. औद्योगिककरणातील वाढ, बदलते

तंत्रज्ञान, सामाजिक व आर्थिक बदल इत्यादींमुळे मंडळाच्या अभ्यासक्रमांत कालानुरूप सुधारणा तसेच वाढ करून सद्यस्थितीत मंडळामार्फत विविध गटातील ६ महिने, १ वर्ष व २ वर्ष कालावधीचे अंशकालीन व पूर्णवेळ स्वरूपाचे असे अभ्यासक्रम राबविण्यांत येत आहेत. सदर अभ्यासक्रम चालविण्यासाठी इच्छुक खाजगी संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले होते.

त्यानुसार महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी इच्छुक असलेल्या खाजगी संस्थांकडून प्राप्त अर्जांची संबंधित जिल्हयाच्या जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचेमार्फत तपासणी व निरीक्षण करून मंडळाकडे पात्र संस्थेची शिफारस केली आहे. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तपासणी महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळामार्फत करून पात्र संस्थांची यादी शासन मान्यतेसाठी संदर्भाधीन क्र.७ येथील पत्रान्वये सादर करण्यात आली आहेत. त्यानुसार सन २०२४-२५ पासून महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे पॅरामेडिकल गटातील प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या नवीन संस्था /अधिकच्या तुकड्यांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे अभ्यासक्रम पॅरामेडिकल गटातील राबविण्यास इच्छुक असलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांची छाननी महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळामार्फत करून, त्यानुसार आवश्यक मानकांची पूर्तता करणाऱ्या संस्थेस मंडळाचे पॅरामेडिकल गटातील प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्याबाबतची शिफारस मंडळामार्फत करण्यात आली. त्या संस्थांचा तपशिल सोबतच्या प्रपत्र "अ" मध्ये सोबत जोडण्यात आला असून, सदर संस्थांना सन २०२४-२५ पासून मंडळाचे पॅरामेडिकल गटातील प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम नवीन संस्थेत नवीन/ अधिकच्या तुकड्यांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर सुरु करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे.

अटी व शर्ती:

१. महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे अभ्यासक्रम राबविणास मान्यता देण्यात आलेल्या संस्थांना शासन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ तसेच, संचालनालयाच्या अधिपत्याखालील संबंधित कार्यालये यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहिल.
२. महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे अभ्यासक्रम चालविणेसाठी संस्थांना, ज्या जागेत मान्यता देण्यात आलेली आहे त्याच जागेत विद्यार्थी प्रवेश करण्यात यावेत. तसेच त्याच जागेचा मान्यतेबाबत विचार करण्यात येईल, जर जागेत बदल आढळल्यास मान्यता रद्द करण्यात येईल.
३. सदर संस्थेस अभ्यासक्रम चालविण्यासाठीची मान्यता ही संस्थेने जागेसंबंधी सादर केलेल्या दस्ताऐवजामधील एकूण क्षेत्रफळांचे आणि नकाशा मधील उपलब्ध जागेच्या आधारे देण्यात येत आहे.

४. सदर संस्थेस महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे अभ्यासक्रम सुरु करण्यास स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर मान्यता दिली असली तरीही, भविष्यात कोणत्याही प्रकारचे अनुदान अथवा आर्थिक मदत देण्यात येणार नाही. तसेच, या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, तसेच शिक्षण शुल्क/परीक्षा शुल्क चा लाभ अनुज्ञेय असणार नाही.
५. महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांचे शुल्क निश्चित करण्यासाठी गठीत समितीच्या शिफारशीनुसार निर्धारित करण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क उक्त संस्थांना लागू राहिल. निर्धारित केलेल्या प्रशिक्षण शुल्कापेक्षा अधिकच्या प्रशिक्षण शुल्काची आकारणी करता येणार नाही.
६. सदर अभ्यासक्रमांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर मान्यता देण्यात आल्यामुळे या अभ्यासक्रमासाठी संस्थेने नियुक्त केलेल्या सर्व कर्मचारी वर्गाची सेवा/वेतन व तद्अनुषंगीक बाबींची जबाबदारी सर्वस्वी संस्थेची राहिल. याबाबत शासनाची कोणतीही जबाबदारी राहणार नाही.
७. सदर संस्थेस अर्ज केलेल्या प्राप्त नस्तीमधील/प्रस्तावामधील अभिलेख्यानुसार मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे, त्यामध्ये भविष्यात काही विसंगती/ बेकायदेशीर आढळल्यास संबंधित संस्थेतील अभ्यासक्रमांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात येईल आणि अशा दोषी संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
८. “स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर मान्यता मिळालेले प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम” अशा सूचना फलक संस्थांनी दर्शनी भागावर लावणे बंधनकारक राहिल. सूचना फलकावर अभ्यासक्रमांच्या मंजूर तुकड्यांची संख्या व मंजूर प्रवेश क्षमता यांचा उल्लेख करण्यात यावा. संस्थेचे नाव मेडीकल/ इंजिनिअरींग/ पॉलीटेक्नीक/ आय.टी.आय. अथवा तत्सम नाव देण्यात येऊ नये आणि त्याऐवजी संस्थेच्या नावाच्या पुढे कौशल्य विकास संस्था असे नमूद करणे बंधनकारक आहे. संस्थानी अशा प्रकारे नावात बदल करून सादर न केल्यास अशा संस्थांचा मान्यतेसाठी विचार करण्यात येणार नाही. संस्थेने पायाभुत सुविधा व इतर बाबीची पुर्तता प्रस्ताव/ अर्ज सादर करतेवेळी त्यामध्ये संस्थेचे जुने नाव व सुधारीत नाव असे दोन्ही नावे नमूद करणे बंधनकारक राहिल.
९. यापूर्वी उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक: व्हीओसी-२०१२/५९९/प्र.क्र.२४५ (क)/ व्यशि-४, दि.१६ जानेवारी, २०१३ अन्वये, आवश्यक ती अनामत रक्कम रोखीने चलनाद्वारे अथवा बँक गॅरंटीच्या स्वरूपात भरण्याची तरतूद करण्यात आली होती. तथापि, मंडळाचे पत्र क्र.बैठक/का.क्र.१२/२०२३/३०३, दि.३१.०३.२०२३ नुसार मान्यता देण्यात आल्याप्रमाणे अनामत रक्कम मंडळाच्या बचत बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने संबंधित मान्यता प्राप्त संस्थेने भरणे आवश्यक राहिल.
१०. मान्यता देण्यात आलेल्या अभ्यासक्रमांच्या अधिकच्या/नवीन तुकड्यांची प्रवेशक्षमता प्रती तुकडी ३० इतकी राहिल.
११. संस्थेने विद्यार्थी प्रवेश करणेची मान्यता मिळाल्याशिवाय विद्यार्थी प्रवेश केल्यास, किंवा मंजुरी पेक्षा ज्यादा प्रवेश केल्यास असे प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाही. याकरीता संस्थेस “महाराष्ट्र राज्यात कृषि, पशु व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च तंत्र व व्यवसाय शिक्षण यांमधील अनधिकृत संस्था स्थापन करणे आणि अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम सुरु करणे (प्रतिबंध) अधिनियम, २०१३” लागू राहिल.

१२. मान्यताप्राप्त अभ्यासक्रम मान्यता दिलेल्या शैक्षणिक वर्षात संस्थेने सुरु न केल्यास अथवा सदर अभ्यासक्रमाच्या तुकडीत सतत ३ वर्ष मंजूर प्रवेश क्षमतेच्या ५० टक्के पेक्षा कमी प्रवेश झाल्यास सदर संस्थेची मान्यता आपोआप रद्द होईल. तदनंतर संस्थेस सदर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मान्यता प्रक्रिया नव्याने करणे आवश्यक राहिल.
१३. महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या अभ्यासक्रमात शासनाने राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (NSQF) नुसार बदल केल्यास त्याप्रमाणे अभ्यासक्रम राबविणे संस्थेवर बंधनकारक राहिल.
१४. पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आलेल्या संस्थांनी आवश्यक त्या ठिकाणी वैद्यकिय क्षेत्रातील संबंधित परिषद/मंडळाची मान्यता घेणे आवश्यक राहिल.
१५. पॅरामेडिकलच्या पदविका (Diploma) व प्रमाणपत्र (Certificate) स्तरावरील अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार हे आरोग्य सहाय्यक म्हणुन काम करण्यास पात्र राहतील.
१६. पॅरामेडिकलच्या पदविका (Diploma) व प्रमाणपत्र (Certificate) स्तरावरील अभ्यासक्रम हे वैद्यकिय अभ्यासक्रम नाहीत व उमेदवार कोणत्याही रुग्णास कोणतेही औषधे लिहून देण्यास (Prescribe drugs) पात्र असणार नाहीत.
१७. पॅरामेडिकलच्या पदविका (Diploma) व प्रमाणपत्र (Certificate) स्तरावरील अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवारांना “डॉक्टर (Doctor)” ही उपाधी (Title) लावण्यास मनाई राहिल.
१८. संस्थेकडून आभासी वर्गाची (Virtual Classroom) निर्मिती करण्यात यावी.
१९. संस्थेकडून कोणत्याही प्रकारची अनियमितता झाल्याचे सिध्द झाल्यास सदर संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल.
२०. मान्यता दिलेल्या संस्थांनी व्यवसाय अभ्यासक्रम सुरु केले आहेत तसेच अभ्यासक्रमनिहाय प्रवेशित विद्यार्थी संख्या याबाबतची माहिती संचालक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ यांनी शासनास दोन महिन्यात सादर करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. २०२४०९१३१७३२१५५१०३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(मंजुषा कारंडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (कौ.रो. उ. व ना.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांचे स्वीय सहाय्यक मंत्रालय, मुंबई.
३. आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई.

४. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई.
५. संचालक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई.
६. सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबई /पुणे /नाशिक /औरंगाबाद / अमरावती /नागपूर (संचालक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत)
७. संबंधित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी (संचालक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत).
८. संबंधित संस्था. (संचालक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ यांच्यामार्फत)
९. निवडनस्ती (उद्योजकता).

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
१	अभ्यासक्रमाचे नाव - सी.सी.इन आय.सी.यु. टेक्नीशियन, अर्धवेळ, कालावधी - सहा महिने			अभ्यासक्रम संकेतांक - २०११०३	
१	पुणे	पुणे	सनशाईन इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर संचलित सनशाईन स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, ३रा मजला, सोहम नगरी, मंचर, ता- आंबेगांव, जि- पुणे- ४१०५०३ (संस्था कोड MSB१२०७५८)	जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०१
२	अभ्यासक्रमाचे नाव - सी.सी.इन अँस्थेटिक मेडिसिन, अर्धवेळ, कालावधी - सहा महिने			अभ्यासक्रम संकेतांक - २०११४१	
१	मुंबई	मुंबई शहर	एम.पी.आय हेल्थकेअर एज्युकेशनस प्रायव्हेट लिमिटेड संचलित एम.पी.आय हेल्थकेअर एज्युकेशनस कौशल्य विकास संस्था , पहिला मजला, १०७, माहीम इंडस्ट्रियल इस्टेट, खिलनानी हायस्कूल जवळ, मोरी रोडच्या बाजूला, माहीम पश्चिम, मुंबई- ४०००१६	नवीन संस्था	०१
३	अभ्यासक्रमाचे नाव - सी.सी.इन.ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, पूर्णवेळ, कालावधी - एक वर्ष			अभ्यासक्रम संकेतांक - २०१२०१	
१	मुंबई	रत्नागिरी	श्री सिध्दीविनायक फाऊंडेशन संचलित द्वितीज पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था, श्री. सिध्दीविनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रामपूर, गुहागर- चिपळूण रोड, ता- चिपळूण, जि- रत्नागिरी- ४१५७०१	नवीन संस्था	०१
२	नाशिक	जळगांव	तरोनिष फाऊंडेशन संचलित जे.जे. पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था, सर्व्हे नं. ७०८१/१५, शंकरवाडी जवळ, जे.डी.सी.सी. बँक, रिंग रोड जळगांव, ता- जि- जळगांव - ४२५००१	नवीन संस्था	०१

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
३	पुणे	पुणे	सनशाईन इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडीकल सायन्स अँड रिसर्च सेंटर संचलित सनशाईन स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, ३रा मजला, सोहम नगरी, मंचर, ता- आंबेगांव, जि- पुणे- ४१०५०३ (संस्था कोड MSB१२०७५८)	जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०१
४	पुणे	सातारा	प्रियदर्शनी शैक्षणिक व बहुउद्देशिय संस्था संचलित धनंजय नर्सिंग व पॅरामेडीकल कौशल्य विकास संस्था , धनंजय हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कोरेगाव ता- कोरेगाव, जि- सातारा - ४१५५०१	नवीन संस्था	०१
५	पुणे	सांगली	श्री. रत्न बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित श्रीरत्न कौशल्य विकास संस्था , इनाम धामणी, ता- मिरज, जि- सांगली- ४१६४१६	नवीन संस्था	०१
६	पुणे	कोल्हापूर	छत्रपती शाहू कॅन्सर रिसर्च फौंडेशन संचलित रमाई कौशल्य विकास संस्था, ११८२/९८ ई- वार्ड माळी कॉलनी, टाकाळा, ता- करवीर, जि- कोल्हापूर- ४१६००८	नवीन संस्था	०१
७	नागपूर	भंडारा	डॉ.सी.एस. शिक्षण व आरोग्य सेवा संस्था संचलित डॉ.सी.एस.पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था, ओम सत्य साई महाविद्यालय जवळ, जवाहर नगर रोड, परसोडी, ता- जि- भंडारा - ४४१९०६	नवीन संस्था	०१
८	मुंबई	ठाणे	जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्था,संकल्प सेवा मंडळ संचलित देवराम लक्ष्मण भोईर कौशल्य विकास संस्था, देवराम लक्ष्मण भोईर डिग्री कॉलेज प्रिमासेस, कल्पतरु सेंट्रल पार्क शेजारी, कोळशेत रोड ठाणे, ता- जि- ठाणे- ४११२०६	नवीन संस्था	०१

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
४	अभ्यासक्रमाचे नाव - सी.सी.इन.हेल्थ वर्कर, अर्धवेळ, कालावधी - एक वर्ष			अभ्यासक्रम संकेतांक - २०१२०३	
१	पुणे	कोल्हापूर	छत्रपती शाहू कॅन्सर रिसर्च फाँडेशन संचलित रमाई कौशल्य विकास संस्था, ११८२/९८ ई-वार्ड माळी कॉलनी, टाकाळा, ता- करवीर, जि- कोल्हापूर- ४१६००८	नवीन संस्था	०१
५	अभ्यासक्रमाचे नाव - सी.सी.इन.योग आणि निसर्गोपचार (योगा अँड नॅचरोपॅथी (अर्धवेळ) कालावधी - एक वर्ष			अभ्यासक्रम संकेतांक - २०१२०८	
१	मुंबई	रायगड	अभियान ट्रस्ट संचलित समाधान कौशल्य विकास संस्था, समाधान फार्म (मोरेकाका), कुंबे गाव, कशेळे रोड, माथेरान पंप जवळ, नेरळ (पूर्व), ता- कर्जत, जि- रायगड -४१०१०१ (संस्था कोड MSB०४०१८८)	जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०१
६	अभ्यासक्रमाचे नाव - सी.सी.इन नर्सिंग केअर, पूर्णवेळ, कालावधी - एक वर्ष			अभ्यासक्रम संकेतांक - २०१२२६	
१	मुंबई	ठाणे	गुरुकुल समाज विकास प्रबोधिनी संचलित जी.एस. व्ही. पी. कौशल्य विकास संस्था, पहिला मजला, गायत्री संकुल कार्यालय, हरिओम मेडीकलच्या वरती, साई अंगन कॉम्प्लेक्स समोर, समर्थ चौक, सानेवाडी, बदलापूर पश्चिम, ता- अंबरनाथ, जि- ठाणे- ४२१५०३	नवीन संस्था	०१
२	पुणे	पुणे	चेतना फाउंडेशन संचलित चेतना पॅरामेडीकल इन्स्टिट्युट, ३८/१ चेतना फाउंडेशन जमदाडे वस्ती, पुणे सोलापूर रोड, सरडेवाडी, ता- इंदापूर, जि- पुणे- ४१३१०६	नवीन संस्था	०१
३	पुणे	पुणे	ओम प्रतिष्ठाण संचलित ओम इन्स्टिट्युट ऑफ पॅरामेडीकल सायन्स स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट, सर्व्हे नं. ३५/३डी/२/८, साई निवास, स्वामी समर्थ नगर, कात्रज, ता- हवेली, जि- पुणे- ४११०४६	नवीन संस्था	०१

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
४	पुणे	सोलापूर	गौतम विद्या विकास मंडळ संचलित ज्ञानदिप कौशल्य विकास संस्था, टेंभूर्णी, ता- माढा, जि- सोलापूर- ४१३२११	नवीन संस्था	०१
५	अमरावती	बुलडाणा	शिवगंगा बहुउद्देशिय शैक्षणिक संस्था संचलित आदर्श स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग केअर, पहिला मजला, मु.पो- सिनगांव जहांगीर, ता- देऊलगांव राजा , जि- बुलडाणा - ४४३२०४	नवीन संस्था	०१
६	मुंबई	रायगड	श्री सत्य साई हेल्थ आणि एज्युकेशन ट्रस्ट संचलित श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर अॅण्ड ट्रेनिंग इन पिडीयाट्रीक कार्डि आर्टीक स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट, प्लॉट नं. २A, सेक्टर ३८, आरएएफ च्या बाजुला, खारघर नवी मुंबई, ता- पनवेल, जि- रायगड- ४१०२१०	नवीन संस्था	०२
७	अभ्यासक्रमाचे नाव - सी.सी.इन.ऑप्ट्याल्मिक टेक्निशियन, पूर्णवेळ, कालावधी - एक वर्ष			अभ्यासक्रम संकेतांक - २०१२२८	
१	पुणे	सांगली	श्री. रत्न बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित श्रीरत्न कौशल्य विकास संस्था , इनाम धामणी, ता- मिरज, जि- सांगली- ४१६४१६	नवीन संस्था	०१
२	छत्रपती संभाजीनगर	धाराशिव	मारुती स्कायलाइन मल्टिपर्पज सोशल फाउंडेशन संचलित सुश्रुत कौशल्य विकास संस्था, B-२ सी.टी.एस. २६६५/ हा.नं. ७५८/४, लोहिया नगर, नळदुर्ग रोड, तुळजापूर, ता- तुळजापूर, जि- धाराशिव- ४१३६०१	नवीन संस्था	०१

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
८	अभ्यासक्रमाचे नाव - सी.सी.इन.रेडिओलॉजी टेक्निशियन, पूर्णवेळ, कालावधी - एक वर्ष			अभ्यासक्रम संकेतांक - २०१२२९	
१	पुणे	पुणे	सनशाईन इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडीकल सायन्स अँड रिसर्च सेंटर संचलित सनशाईन स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, ३रा मजला, सोहम नगरी, मंचर, ता- आंबेगांव, जि- पुणे- ४१०५०३ (संस्था कोड MSB१२०७५८)	जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०१
२	पुणे	पुणे	व्हिजन हेल्थ केअर एज्युकेशन फाउंडेशन संचलित व्हीजन पॅरामेडीकल कौशल्य विकास संस्था, ऑफिस नं. २०८अ, व २०९अ, आदिनाथ शॉपिंग सेंटर, बिबवेवाडी, पुणे, ता- हवेली, जि- पुणे- ४११०३७	नवीन संस्था	०१
३	पुणे	पुणे	व्हिजन हेल्थ केअर एज्युकेशन फाउंडेशन संचलित व्हीजन कौशल्य विकास संस्था, तळ, १ ला व २ रा मजला, १७३/२बी/२/१, बस डेपो समोर, भेकराईनगर, ता- हवेली, जि- पुणे- ४१२३०८ (संस्था कोड MSB१२०७६६)	तुकडीत वाढ करणे	०१
४	पुणे	पुणे	चेतना फाउंडेशन संचलित चेतना पॅरामेडीकल इन्स्टिट्यूट, ३८/१ चेतना फाउंडेशन जमदाडे वस्ती, पुणे सोलापूर रोड, सरडेवाडी, ता- इंदापूर, जि- पुणे- ४१३१०६	नवीन संस्था	०१
५	पुणे	सातारा	प्रियदर्शनी शैक्षणिक व बहुउद्देशिय संस्था संचलित धनंजय नर्सिंग व पॅरामेडीकल कौशल्य विकास संस्था , धनंजय हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कोरेगाव ता- कोरेगाव, जि- सातारा - ४१५५०१	नवीन संस्था	०१
६	पुणे	सांगली	श्री. रत्न बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित श्रीरत्न कौशल्य विकास संस्था , इनाम धामणी, ता- मिरज, जि- सांगली- ४१६४१६	नवीन संस्था	०१

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
७	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर	अल- इखलास एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी संचलित रॉयल स्टार स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, रहेमानिया कॉलनी, किराडपूरा, छत्रपती संभाजीनगर, ता- जि- छत्रपती संभाजीनगर- ४३१००१	नवीन संस्था	०१
८	मुंबई	पालघर	श्रीश बहुउद्देशिय संस्था संचलित श्री साई स्पर्श पॅरामेडीकल अँड स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, ००१/ ००२ ए विंग, बिल्डींग नं.०९, यशवंत श्रुष्टी, राहुल शाळे जवळ, बोईसर, ता- जि- पालघर- ४०१५०१	नवीन संस्था	०१
९	अभ्यासक्रमाचे नाव - सी.सी.इन.पॅथॉलॉजी टेक्नीशियन, पूर्णवेळ, कालावधी - एक वर्ष			अभ्यासक्रम संकेतांक - २०१२३०	
१	मुंबई	मुंबई शहर	एम.पी.आय हेल्थकेअर एज्युकेशनस प्रायव्हेट लिमिटेड संचलित एम.पी.आय हेल्थकेअर एज्युकेशनस कौशल्य विकास संस्था , पहिला मजला, १०७, माहीम इंडस्ट्रियल इस्टेट, खिलनानी हायस्कूल जवळ, मोरी रोडच्या बाजुला, माहीम पश्चिम, मुंबई- ४०००१६	नवीन संस्था	०१
२	पुणे	पुणे	व्हीजन हेल्थ केअर एज्युकेशन फाउंडेशन संचलित व्हीजन पॅरामेडीकल कौशल्य विकास संस्था, ऑफिस नं. २०८अ, व २०९अ, आदिनाथ शॉपिंग सेंटर, बिबवेवाडी, पुणे, ता- हवेली, जि- पुणे- ४११०३७	नवीन संस्था	०१
३	पुणे	पुणे	व्हीजन हेल्थ केअर एज्युकेशन फाउंडेशन संचलित व्हीजन कौशल्य विकास संस्था, तळ, १ ला व २ रा मजला, १७३/२बी/२/१, बस डेपो समोर, भेकराईनगर, ता- हवेली, जि- पुणे- ४१२३०८ (संस्था कोड MSB१२०७६६)	तुकडीत वाढ करणे	०१

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
४	पुणे	पुणे	अॅड. सचिन कोतवाल प्रतिष्ठान संचलित सुदा कौशल्य विकास संस्था, गट नं. ८९८/२/३, सर्व्हे नं. १३७४, कोरेगांव, ता- शिरूर, जि- पुणे -४१२२२०	नवीन संस्था	०१
५	पुणे	पुणे	आरोग्य विद्या प्रसारक मंडळ संचलित विश्वास पॅरामेडीकल कौशल्य विकास संस्था, पहिला मजला अमित प्लाझा, नेताजी मंगल कार्यालय समोर, अण्णासाहेब कॉलेज रोड, हडपसर पुणे ता- हवेली, जि- पुणे- ४११०२८	नवीन संस्था	०१
६	मुंबई	ठाणे	जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्था, संकल्प सेवा मंडळ संचलित देवराम लक्ष्मण भोईर कौशल्य विकास संस्था, देवराम लक्ष्मण भोईर डिग्री कॉलेज प्रिमासेस, कल्पतरु सेंट्रल पार्क शेजारी, कोळशेत रोड ठाणे, ता- जि- ठाणे- ४११२०६	नवीन संस्था	०१
१०	अभ्यासक्रमाचे नाव - सी.सी.इन डायलेसिस टेक्नीशियन, पूर्णवेळ, कालावधी - एक वर्ष			अभ्यासक्रम संकेतांक - २०१२३१	
१	नागपूर	नागपूर	सिटीझन्स एज्युकेशन सोसायटी संचलित सिटीझन्स स्किल डेव्हलपमेंट सेंटर, ईश्वर देशमुख कॅम्पस, मेडिकल कॉलेज जवळ, क्रीडा चौक, हनुमान नगर, नागपूर-४४०००९	नवीन संस्था	०१
११	अभ्यासक्रमाचे नाव - सी.सी.इन.पंचगव्य चिकीत्सा आणि सेंद्रिय शेती, अर्धवेळ, कालावधी - एक वर्ष			अभ्यासक्रम संकेतांक - २०१२३२	
१	मुंबई	रायगड	अभियान ट्रस्ट संचलित समाधान कौशल्य विकास संस्था, समाधान फार्म (मोरेकाका), कुंबे गाव, कशेळे रोड, माथेरान पंप जवळ, नेरळ (पूर्व), ता- कर्जत, जि- रायगड -४१०१०१ (संस्था कोड MSB०४०१८८)	जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०१
२	छत्रपती संभाजीनगर	हिंगोली	गोरक्षनाथ आदिवाशी सेवाभावी संस्था संचलित गोपाल गोशाळा कौशल्य विकास संस्था, मु.पो. हत्ता (नाईक), ता- सेनगाव, जि- हिंगोली -४३१५४२	नवीन संस्था	०१

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
१२	अभ्यासक्रमाचे नाव - सी.सी.इन.जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी असिस्टंट, पूर्णवेळ, कालावधी - एक वर्ष			अभ्यासक्रम संकेतांक - २०१२३७	
१	मुंबई	मुंबई उपनगर	श्री राम वेलफेअर सोसायटी संचलित श्री राम स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट, श्रीराम नगर, अप्सरा लेन, अंधेरी (प), ता- अंधेरी, जि- मुंबई उपनगर ४०००५८, (संस्था कोड MSB०२०५०२)	तुकडीत वाढ करणे	०१
२	मुंबई	ठाणे	गुरुकुल समाज विकास प्रबोधिनी संचलित जी.एस. व्ही. पी. कौशल्य विकास संस्था, पहिला मजला, गायत्री संकुल कार्यालय, हरिओम मेडीकलच्या वरती, साई अंगन कॉम्प्लेक्स समोर, समर्थ चौक, सानेवाडी, बदलापूर पश्चिम, ता- अंबरनाथ, जि- ठाणे- ४२१५०३	नवीन संस्था	०१
३	मुंबई	रत्नागिरी	श्री सिध्दीविनायक फाऊंडेशन संचलित द्वितीय पॅरामेडिकल इन्स्टिट्युट कौशल्य विकास संस्था, श्री. सिध्दीविनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रामपूर, गुहागर- चिपळूण रोड, ता- चिपळूण, जि- रत्नागिरी- ४१५७०१	नवीन संस्था	०१
४	मुंबई	पालघर	सुमन मेडिकल अँड एज्युकेशनल फाँडेशन संचलित सेवा नर्स अँड पॅरामेडीकल इन्स्टिट्युट, दुसरा मजला, मोहसिन मंजिल ग्राऊड फलोअर, धांगे लॅब जवळ, मु.पो.वाडा, ता- वाडा, जि- पालघर- ४२१३०३	नवीन संस्था	०१
५	नाशिक	नाशिक	जनमंगल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित स्वराज नर्सिंग अँड पॅरामेडीकल कौशल्य विकास संस्था, व्दारकाधिश हॉस्पिटल घोडके नगर, चांदवड, ता- चांदवड, जि- नाशिक- ४२३१०१	नवीन संस्था	०१

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
६	नाशिक	नाशिक	सुमन मेडीकल अँड एज्युकेशनल फाँडेशन संचलित सेवा नर्स अँड पॅरामेडीकल कौशल्य विकास संस्था, जुना आग्रा रोड, पिंपळगांव, बसवंत, ता- निफाड, जि- नाशिक- ४२२२०९	नवीन संस्था	०१
७	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर	वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट बाय इग्निटेड स्किलिंग फाउंडेशन, व्हीएनएसपी मंडळ, सपतापाडी मंगळ कार्यालय समोर, सर्व्हे क्र ८, एन- ९, सिडको, ता- जि- छत्रपती संभाजीनगर - ४३१००३	नवीन संस्था	०२
८	अमरावती	वाशिम	आर्यव्रत पॅरामेडीकल व्यवसायीक शिक्षण व स्वयंरोजगार शिक्षण मंडळ संचलित आर्यव्रत कौशल्य विकास संस्था , मु- पाचांबा, पो- शेलु (खडसे) ता- रिसोड, जि- वाशिम- ४४४५०६ (संस्था कोड MSB२७०१६७)	जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०१
९	नागपूर	नागपूर	विद्यासागर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. विनोदकुमार जयस्वाल नर्सिंग इन्स्टिट्यूट, विद्यासागर कला महाविद्यालय खैरी (बिजेवाडा) तळमजला, ता- रामटेक, जि- नागपूर ४४११०६	नवीन संस्था	०१
१०	नागपूर	भंडारा	डॉ.सी.एस. शिक्षण व आरोग्य सेवा संस्था संचलित डॉ.सी.एस.पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था, ओम सत्य साई महाविद्यालय जवळ, जवाहर नगर रोड, परसोडी, ता- जि- भंडारा - ४४११०६	नवीन संस्था	०१

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
११	मुंबई	ठाणे	जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्था, संकल्प सेवा मंडळ संचलित देवराम लक्ष्मण भोईर कौशल्य विकास संस्था, देवराम लक्ष्मण भोईर डिग्री कॉलेज प्रिमासेस, कल्पतरु सेंट्रल पार्क शेजारी, कोळशेत रोड ठाणे, ता- जि- ठाणे- ४११२०६	नवीन संस्था	०१
१२	नाशिक	नंदुरबार	कल्पक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित कल्पक कौशल्य विकास संस्था, उमज आश्रम शाळे शेजारी, फ्लॅट नं १८७, मु- उमज, पोस्ट- कोठाली, ता-जि- नंदुरबार- ४२५४१२	नवीन संस्था	०१
१३	मुंबई	रायगड	श्री सत्य साई हेल्थ आणि एज्युकेशन ट्रस्ट संचलित श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर अॅण्ड ट्रेनिंग इन पिडीयाट्रीक कार्डी आर्टीक स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट, प्लॉट नं. २A, सेक्टर ३८, आरएएफ च्या बाजुला, खारघर नवी मुंबई, ता- पनवेल, जि- रायगड- ४१०२१०	नवीन संस्था	०१
१४	मुंबई	रायगड	टेक महिंद्रा फाऊंडेशन संचलित टेक महिंद्रा स्मार्ट अॅकेडमी फॉर हेल्थकेअर स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट, प्लॉट नं. ०५, प्रेमदान सोशल सर्व्हिस सेंटर, खारघर, नवी मुंबई, ता- पनवेल, जि- ठाणे -४१०२१० (संस्था कोड MSB०३०७२९)	जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०१
१३	अभ्यासक्रमाचे नाव - सी.सी.इन. हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, पूर्णवेळ, कालावधी - एक वर्ष			अभ्यासक्रम संकेतांक - २०१२३८	
१	मुंबई	रायगड	अश्व एज्युकेशन सोसायटी संचलित अश्व एज्युकेशन पॅरामेडीकल अँड व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, गुरु संकल्प बिल्डींग, म्हाडा कॉलनी, सर्व्हे नं- २५६, प्लॉट नं. -६६, मुंबई- गोवा हायवे, ता- पेण, जि- रायगड- ४०२१०७	नवीन संस्था	०१

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
२	पुणे	पुणे	अॅड. सचिन कोतवाल प्रतिष्ठान संचलित सुदा कौशल्य विकास संस्था, गट नं. ८९८/२/३, सर्व्हे नं. १३७४, कोरेगांव, ता- शिरूर, जि- पुणे -४१२२२०	नवीन संस्था	०१
३	पुणे	सांगली	श्री. रत्न बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित श्रीरत्न कौशल्य विकास संस्था , इनाम धामणी, ता- मिरज, जि- सांगली- ४१६४१६	नवीन संस्था	०१
४	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित प्रतिष्ठा कौशल्य विकास संस्था, श्रीकृष्ण मंदिर समोर, पाचोड- पैठण रोड, पाचोड बी.के, ता- पैठण, जि- छत्रपती संभाजीनगर - ४३११२१	नवीन संस्था	०२
५	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर	वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट बाय इग्निटेड स्किलिंग फाउंडेशन, व्हीएनएसपी मंडळ, सपतापाडी मंगळ कार्यालय समोर, सर्व्हे क्र ८, एन- ९, सिडको, ता- जि- छत्रपती संभाजीनगर - ४३१००३	नवीन संस्था	०१
६	छत्रपती संभाजीनगर	जालना	मानसी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित मानसी कौशल्य विकास संस्था, मु.पो- इंंदेवाडी, इंंदेवाडी गावातील आंबेडकर पुतळ्या जवळ घर क्र. १३०, ता- जि- जालना- ४३१२०३, (संस्था कोड MSB१८०३०२)	जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०२
७	छत्रपती संभाजीनगर	हिंगोली	स्वामी बालानंद महाराज सेवाभावी संस्था संचलित स्व. देवराव बांगर कौशल्य विकास संस्था, हिंगोली मंगळवारा बाजार, हिंगोली, ता- जि- हिंगोली- ४३१५१३, (संस्था कोड MSB२०००८१)	जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०१

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
८	छत्रपती संभाजीनगर	हिंगोली	गायत्री शिक्षण संस्था संचलित शांताबाई सांगळे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, साई नगर, औंढा रोड, हिंगोली, ता- जि- हिंगोली- ४३१५१३ (संस्था कोड MSB२००११६)	जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०१
९	छत्रपती संभाजीनगर	हिंगोली	स्व. महमद इसाक पटेल मेमोरियल एज्युकेशन सोसायटी संचलित एमआयपी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, गट क्र. २३६, जवळा बाजार, ता- औंढा, जि- हिंगोली- ४३१७०५ (संस्था कोड MSB२००११४)	जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०१
१०	छत्रपती संभाजीनगर	नांदेड	जनआधार सेवा फाउन्डेशन संचलित युनिक कौशल्य विकास संस्था, पाटबंधारे नगर, तरोड (बु) , ता- जि- नांदेड- ४३१६०५ (संस्था कोड MSB२२०४३८)	तुकडीत वाढ करणे	०२
११	छत्रपती संभाजीनगर	धाराशिव	के हरिभाऊ संभाजी मुळे बहुउद्देशिय सेवाभावी सामाजिक संस्था संचलित तुळजाई पॅरामेडीकल कौशल्य विकास संस्था, मु.पो- तुळजापूर, नळदुर्ग रोड, बोरगावकर कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे, लोहिया मंगल कार्यालय जवळ तुळजापूर, ता- तुळजापूर, जि- धाराशिव- ४१३६०१, (संस्था कोड MSB२३०५३७)	जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०१
१२	छत्रपती संभाजीनगर	धाराशिव	शारदा बहुउद्देशीय संस्था संचलित मातोश्री कौशल्य विकास संस्था, मुरुम, घर क्र.२०२०. जि.प.कन्या प्रशाला समोर, बसस्टॅन्ड जवळ, मुरुम, ता- उमरगा, जि- धाराशिव - ४१३६०५	नवीन संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०१
१३	अमरावती	वाशिम	आर्यव्रत पॅरामेडीकल व्यवसायीक शिक्षण व स्वयंरोजगार शिक्षण मंडळ संचलित आर्यव्रत कौशल्य विकास संस्था , मु- पाचांबा, पो- शेलु (खडसे) ता- रिसोड, जि- वाशिम- ४४४५०६ (संस्था कोड MSB२७०१६७)	जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०१

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
१४	नागपूर	नागपूर	बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ श्री साई टेक्निकल अँड पॅरामेडिकल कॉलेज , ६२६A/ ०८ कोराडी रोड, झिंगाबाई टाकळी, नागपूर- ४४००३०	नवीन संस्था	०१
१५	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर	तिरुपति बालाजी शिक्षण प्रसारक मंडल संचलित बालाजी कौशल्य विकास संस्था, दुसरा मजला, प्लॉट नं. ५७, गट नंबर १३१, देवळाई रोड, देवळाई चौक, मौजे सातारा, ता- जि- छत्रपती संभाजीनगर- ४३१०१० (संस्था कोड MSB१७०६९५)	तुकडीत वाढ करणे	०१
१६	छत्रपती संभाजीनगर	जालना	जय हनुमान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित यश व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, जाफ्राबाद, ता- जाफ्राबाद, जि- जालना- ४३१२०६ (संस्था कोड MSB१८०१९६)	जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०२
१७	छत्रपती संभाजीनगर	जालना	छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित मधुसुदन गोंडगे कौशल्य विकास संस्था, जानकी नगर मंठा, ता- मंठा, जि- जालना- ४३१५०४ (संस्था कोड MSB१८०२६०)	तुकडीत वाढ करणे	०१
१४	अभ्यासक्रमाचे नाव - डिप्लोमा कोर्स इन मेडिकल लॅब टेक्निशियन, पूर्णवेळ, कालावधी - दोन वर्ष			अभ्यासक्रम संकेतांक - २०१४०४	
१	मुंबई	मुंबई उपनगर	आरोग्य मेडीकल एज्युकेशन ट्रस्ट संचलित सबअर्बन कॉलेज ऑफ पॅरामेडीकल एज्युकेशन, पहिला माळा, अविराही आर्केड, लता हॉटेलच्या समोर, फाटका रोड, कांदिवली रेल्वे पुलाजवळ, कांदिवली (प.), ता- बोरीवली, जि- मुंबई उपनगर- ४०००६७ (संस्था कोड MSB०२०४८३)	जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०१

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
२	मुंबई	ठाणे	श्री बबनराव नारायण ढोकळे शिक्षण व संशोधन संस्था संचलित आदर्श पॅरामेडीकल कौशल्य विकास संस्था, एम.आय.डी.सी. बस स्टॅंड जवळ, मुरबाड, ता-मुरबाड, जि- ठाणे- ४१२४०१	नवीन संस्था	०१
३	मुंबई	रायगड	अश्व एज्युकेशन सोसायटी संचलित अश्व एज्युकेशन पॅरामेडीकल अँड व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, गुरु संकल्प बिल्डींग, म्हाडा कॉलनी, सर्व्हे नं- २५६, प्लॉट नं. -६६, मुंबई- गोवा हायवे, ता- पेण, जि- रायगड- ४०२१०७	नवीन संस्था	०१
४	मुंबई	ठाणे	रीगल एज्युकेशन सोसायटी संचलित रीगल अकॅडमी कौशल्य विकास संस्था, ५वा माळा, रामकृष्ण भवन , सहजानंद चौक, आग्रा रोड, इंडसलॅंड बँकच्या वरती, कल्याण (प), ता- कल्याण, जि- ठाणे- ४२१३०१ (संस्था कोड MSB०३०५२०)	जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०१
५	नाशिक	नाशिक	स्वर्गीय देवराम मनु ब्राम्हणे बहुउद्देशीय संस्था, संचलित कॉलेज ऑफ लाईफ सायन्स कौशल्य विकास संस्था, डॉ. संजय शाह हॉस्पिटल, एकात्मता चौका जवळ, वर्धमान नगर, ता- मालेगांव, जि- नाशिक- ४२३२०३	नवीन संस्था	०१
६	नाशिक	नाशिक	सह्याद्री प्रतिष्ठान संचलित स्वामी कौशल्य विकास संस्था, मु.पो- दिंडोरी, ता- दिंडोरी, जि- नाशिक- ४२२२०२	नवीन संस्था	२
७	नाशिक	नाशिक	ग्रामीण विकास शिक्षण संस्था संचलित श्री गजानन महाराज पॅरामेडीकल स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिटयुट, मु.पो- सरताळे, साकोरा,ता- नांदगाव, जि- नाशिक- ४२३१०६	नवीन संस्था	०१

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
८	नाशिक	नाशिक	श्री गजानन माऊली सेवाभावी संस्था संचलित जिजामाता पॅरामेडीकल कौशल्य विकास संस्था, गट न. ६१ चाळीसगांव फाटा सायने बु.मालेगांव, ता- मालेगांव, जि- नाशिक- ४२३२०३	नवीन संस्था	०१
९	नाशिक	जळगांव	तरोनिष फाउंडेशन संचलित जे.जे. पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था, सर्व्हे नं. ७०८१/१५, शंकरवाडी जवळ, जे.डी.सी.सी. बँक, रिंग रोड जळगांव, ता- जि- जळगांव - ४२५००१	नवीन संस्था	०१
१०	पुणे	पुणे	अॅड. सचिन कोतवाल प्रतिष्ठान संचलित सुदा कौशल्य विकास संस्था, गट नं. ८९८/२/३, सर्व्हे नं. १३७४, कोरेगांव, ता- शिरूर, जि- पुणे -४१२२२०	नवीन संस्था	०१
११	पुणे	पुणे	चेतना फाउंडेशन संचलित चेतना पॅरामेडीकल इन्स्टिट्युट, ३८/१ चेतना फाउंडेशन जमदाडे वस्ती, पुणे सोलापूर रोड, सरडेवाडी, ता- इंदापूर, जि- पुणे- ४१३१०६	नवीन संस्था	०१
१२	पुणे	पुणे	व्हीजन हेल्थ केअर एज्युकेशन फाउंडेशन संचलित व्हीजन कौशल्य विकास संस्था, तळ, १ ला व २ रा मजला, १७३/२बी/२/१, बस डेपो समोर, भेकराईनगर, ता- हवेली, जि- पुणे- ४१२३०८ (संस्था कोड MSB१२०७६६)	तुकडीत वाढ करणे	०१
१३	पुणे	पुणे	नवज्योती फाउंडेशन संचलित वैद्यनाथ पॅरामेडिकल इन्स्टिट्युट कौशल्य विकास संस्था, स.न.७/३ तनिजक बिल्डींग, सिंहगड कॉलेज रोड, आंबेगाव, ता- हवेली, जि- पुणे- ४११०४६	नवीन संस्था	०१

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
१४	पुणे	सातारा	प्रियदर्शनी शैक्षणिक व बहुउद्देशिय संस्था संचलित धनंजय नर्सिंग व पॅरामेडीकल कौशल्य विकास संस्था , धनंजय हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कोरेगाव ता- कोरेगाव, जि- सातारा - ४१५५०१	नवीन संस्था	०१
१५	पुणे	सांगली	श्री. रत्न बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित श्रीरत्न कौशल्य विकास संस्था , इनाम धामणी, ता- मिरज, जि- सांगली- ४१६४१६	नवीन संस्था	०१
१६	पुणे	कोल्हापूर	के. रंगराव भाऊसो नलवडे फौंडेशन संचलित सुशिला रंगराव नलवडे पॅरामेडीकल इन्स्टिट्युट ऑफ कौशल्य विकास संस्था, मालमत्ता ९९६, शिक्षक कॉलनी, बहिरेवाडी, ता- पन्हाळा, जि- कोल्हापूर- ४१६११३	नवीन संस्था	०१
१७	पुणे	कोल्हापूर	विज्ञान- संस्कृती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संस्कृती पॅरामेडीकल कौशल्य विकास संस्था, मेन रोड एस टी स्टँड जवळ सिसरे, ता- राधानगरी, जि- कोल्हापूर- ४१६२११	नवीन संस्था	०१
१८	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर	अनंता बहुउद्देशिय शैक्षणिक संस्था संचलित शशिकला पॅरामेडिकल अँड टेक्निकल इन्स्टिट्युट, समर्पन हॉस्पिटल, सर्व्हे नं. ३७८, प्लॉट नं.२३, सिल्लोड, ता- सिल्लोड, जि- छत्रपती संभाजीनगर -४३१११२	नवीन संस्था	०२
१९	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर	वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट, बाय इग्निटेड स्किलिंग फाउंडेशन, व्हीएनएसपी मंडळ, सपतापाडी मंगळ कार्यालय समोर, सर्व्हे क्र ८, एन- ९, सिडको, ता- जि- छत्रपती संभाजीनगर - ४३१००३	नवीन संस्था	०२

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
२०	छत्रपती संभाजीनगर	हिंगोली	हजरत टिपु सुलतान फाऊंडेशन संचलित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट सेंटर, हिंगोली, सहारा हॉस्पिटल, परिवार मॉल जवळ, एनटीसी, कोथळाज रोड, हिंगोली, ता- जि- हिंगोली- ४३१५१३	नवीन संस्था	०१
२१	छत्रपती संभाजीनगर	हिंगोली	श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी कौशल्य विकास केंद्र, हिंगोली, मु.पो- राजेवाडी परिसर, C/o. शिवाजी महाविद्यालय, हिंगोली, ता- जि- हिंगोली - ४३१५१३	नवीन संस्था	०१
२२	छत्रपती संभाजीनगर	हिंगोली	कै. विठाबाई कडतन महिला सेवाभावी संस्था संचलित जी.टी.के. कॉलेज ऑफ पॅरामेडीकल सायन्स कौशल्य विकास संस्था, वसमत, गट क्र. १२ माऊली नगर, मालेगाव रोड चंदगव्हाण, ता- वसमत, जि- हिंगोली- ४३१५१२	नवीन संस्था	०१
२३	छत्रपती संभाजीनगर	नांदेड	तनिष्का आरोग्य सेवा प्रतिष्ठान संचलित तनिष्का स्किल डेव्हलपमेंट सोसायटी, मु.पो- कोडगिरे हॉस्पिटल, शहाजी नगर, देगलूर, ता- देगलूर, जि- नांदेड- ४३१७१७	नवीन संस्था	०१
२४	छत्रपती संभाजीनगर	नांदेड	जय जगदंबा बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था संचलित मोहन राठोड पॅरामेडीकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, गोपाळ नगर, माहुर रोड किनवट, ता- किनवट, जि- नांदेड -४३१८०४	नवीन संस्था	०१
२५	छत्रपती संभाजीनगर	नांदेड	वैष्णवी ग्रामिण विकास सेवाभावी संस्था संचलित गोविंद राठोड औद्योगिक प्रशिक्षण विद्यालय, बाळंतवाडी, मु-पो- घोडाज, ता- कंधार, जि- नांदेड- ४३१७१४ (संस्था कोड MSBR२०२६७)	जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम	०१

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
२६	नागपूर	नागपूर	बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट ऑफ श्री साई टेक्निकल अँड पॅरामेडिकल कॉलेज , ६२६A/ ०८ कोराडी रोड, झिंगाबाई टाकळी, जि. नागपूर- ४४००३०	नवीन संस्था	०१
२७	नागपूर	नागपूर	लोककौल मल्टीपरपज अँड चॅरिटेबल सोसायटी संचलित नागपूर पॅरामेडिकल इन्स्टिट्युट अँड व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, C/o. डॉ स्मिती दिलीप वानकर, ६६ शिरीष अपार्टमेंट, बिग बाजारच्या मागे, रामदासपेठ, जि. नागपूर -४४००१०	नवीन संस्था	०१
२८	नाशिक	धुळे	महाराष्ट्र शैक्षणिक व आरोग्य सेवा मंडळ संचलित धन्वंतरी कौशल्य विकास संस्था, साक्री रोड, मोगलाई, भाईवाडा, धुळे ता- जि- धुळे- ४२४००१	नवीन संस्था	०१
२९	नाशिक	धुळे	महावीर एज्युकेशन सोसायटी संचलित कर्मवीर भाऊराव पाटील कौशल्य विकास संस्था, प्रथमेश प्लाझा, पंचायत समिती समोर, वाडी भोकर रोड, देवपूर धुळे, ता- जि- धुळे- ४२४००२	नवीन संस्था	०१
३०	नाशिक	धुळे	शांतीवन बहुउद्देशिय संस्था संचलित शांतीवन कौशल्य विकास संस्था, धुळे सुरत हायवे जवळ मु.पो. शेवाळी (दा.) ता- साक्री, जि- धुळे- ४२४३०४	नवीन संस्था	०१
३१	नाशिक	नंदुरबार	मातोश्री रमाई सेवाभावी संस्था संचलित रमाई डि.एम.एल.टी. कौशल्य विकास संस्था, प्लॉट नं ३७, पहेलवान नगर, वाघोदा शिवार, वाघोदा रोड नंदुरबार, ता- जि- नंदुरबार- ४२५४१२	नवीन संस्था	०२

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र.व्हिओसी-२०२४/प्र.क्र.६७/उद्योजकता, दि.१३ सप्टेंबर, २०२४, सोबतचे "प्रपत्र-अ"					
शैक्षणिक सन २०२४-२५ करीता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरु करण्यासाठी/जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करणे/जुन्या संस्थेत सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे .					
(अभ्यासक्रम गट-पॅरामेडिकल गट)					
अ.क्र.	विभाग	जिल्हा	संस्थेचे नाव व पत्ता (संस्था संकेतांक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढकरिता)	मान्यतेचा प्रकार	तुकडी संख्या
३२	मुंबई	ठाणे	अंकिता एज्युकेशन सोसायटी संचलित सावित्रीबाई फुले कौशल्य विकास संस्था, ६, नाखवा कंपाऊंड, सॉ मिल, चेंदणी कोळीवाडा रोड, जोशी बेडेकरकॉलेज जवळ, ठाणे ४००६०९ (संस्था कोड MSB०३०७२३)	तुकडीत वाढ करणे	०९
३३	मुंबई	पालघर	श्रीश बहुउद्देशिय संस्था संचलित श्री साई स्पर्श पॅरामेडीकल अॅण्ड स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिटयुट, ००१/ ००२ ए विंग, बिल्डींग नं.०९, यशवंत श्रुष्टी, राहुल शाळे जवळ, बोईसर, ता- जि- पालघर- ४०१५०९	नवीन संस्था	०९
१५	अभ्यासक्रमाचे नाव - डिप्लोमा कोर्स इन फिजिओथेरपिस्ट, पूर्णवेळ, कालावधी - दोन वर्ष			अभ्यासक्रम संकेतांक - २०१४१०	
१	मुंबई	रायगड	अश्व एज्युकेशन सोसायटी संचलित अश्व एज्युकेशन पॅरामेडीकल अॅण्ड व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, गुरु संकल्प बिल्डींग, म्हाडा कॉलनी, सर्व्हे नं- २५६, प्लॉट नं. -६६, मुंबई- गोवा हायवे, ता- पेण, जि- रायगड- ४०२१०७	नवीन संस्था	०९
X----X----X----X----X----X----X					